

पदोन्नतीच्या वेळी वेतन निश्चिती  
करता विकल्प.

## महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

निर्णय क्रमांक : पीएवाय १०८२/सीआर-११०० (एक)/एसईआर-३  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर, १९८४.

### निर्णय

नजिकच्या उच्च पदावर पदोन्नती झाल्यावर राज्य शासकीय कर्मचा-याची वेतन निश्चिती कशी करावी याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ यामधील नियम क्रमांक ११ मध्ये नमूद केला आहे. शासनाकडे असे निवेदन करण्यात आले आहे की, या तरतुदीनुसार कनिष्ठ व्यक्तीला त्याच्या कनिष्ठ पदाच्या वेतनातील वेतन वाढ मिळाल्यानंतर उच्च पदावर पदोन्नती मिळाल्यास, त्या व्यक्तीला वरिष्ठ असलेल्या व्यक्तीच्या वेतनामध्ये- जरी अशी वरिष्ठ व्यक्ती त्या अगोदर पदोन्नत झाली असेल व तिने आपल्या कनिष्ठ व्यक्तीपेक्षा कधीही कमी वेतन घेतलेले नसेल तर - तर विसंगती निर्माण होते. शासनाने याविषयचा विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, शासकीय कर्मचा-याची पदोन्नती झाल्यावर वेतननिश्चितीच्या बाबतीत त्याला खालीलप्रमाणे विकल्प देण्यात यावा :-

[अ] एकतर कनिष्ठ पदावरील वेतनमानात पुढे येणा-या वेतनवाढीनंतर, पुनर्विचार न होता सुरुवातीची वेतननिश्चिती (पदोन्नतीच्या) वरिष्ठ पदावर सरळ महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ११ (एक) (ए) खाली करावी.

किंवा

[ब] पदोन्नतीनंतर सुरुवातीस त्याचे वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ११ (एक) (बी) मध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रथम निश्चित करावे आणि खालच्या पदावरील वेतनात पुढील वेतनवाढ मिळाल्यावर उक्त नियमाच्या नियम क्रमांक ११ (एक) (ए) खाली त्या वेतनाची पुनर्निश्चती करण्यात यावी.

२. जर वरील (ब) नुसार वेतननिश्चिती करण्यात आली असेल तर, अशा व्यक्तीची पुढील वेतनवाढ वेतन पुनर्निश्चिती केल्याच्या तारखेपासून १२ महिन्याच्या वेतनवाढ कालावधीनंतर देय असेल.

३. यामध्ये असे होण्याची शक्यता आहे की, अशा रीतीने उच्च पदावर पदोन्नत झालेला शासकीय सेवक अशाच उच्च पदावर पदोन्नत झालेल्या आणि त्याला कनिष्ठ असलेल्या व्यक्तीपेक्षा कमी वेतन घेईल. अशा प्रकारची विसंगती दूर करण्याकरिता शासन असे आदेश देत आहे की, अशा ठिकाणी त्या उच्च पदावर, कनिष्ठ असलेल्या व्यक्तीचे जे वेतन निश्चित केले असेल त्या आकडयापर्यंत वरिष्ठ व्यक्तीचे वेतन वाढविण्यात यावे, अशा प्रकारे करण्याची वेतनातील वाढ कनिष्ठ व्यक्तीच्या पदोन्नतीच्या तारखेपासून होईल आणि ती खालील अटींच्या अधीन असेल :-

(१) वरिष्ठ व कनिष्ठ दोन्ही व्यक्ती एकाच संवर्गातील असाव्यात आणि ज्या पदावर त्यांची नियमित पदोन्नती झाली आहे ते पद समरूप आणि एकाच संवर्गातील व एकाच बढती क्रमांकातील असावे.

(२) अशा व्यक्ती ज्या कनिष्ठ आणि वरिष्ठ पदावर वेतन घेत असतील त्या वेतनश्रेण्या समरूप असाव्यात, आणि

(३) निर्माण झालेली विसंगती या आदेशाचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून झालेली असावी. उदा. वेतननिश्चितीच्या सर्वसाधारण नियमानुसार अथवा त्याला मंजूर करण्यात आलेल्या आगाऊ वेतनवाढीमुळे अथवा या आदेशाव्यतिरिक्त इतर तरतुदीनुसार कनिष्ठ व्यक्ती खालच्या पदावर जास्त वेतन घेत असेल. तर या शासन निर्णयातील तरतुदींचा वरिष्ठ व्यक्तीचे वेतन वाढविण्यासाठी वापर केला जाऊ नये.

४. या आदेशातील तरतुदीनुसार वरिष्ठ व्यक्तीचे वेतन पुनर्निश्चित करण्याबाबतचे आदेश महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम क्रमांक ४० अन्वये काढण्यात यावे. अशा वरिष्ठ व्यक्तीची पुढील वेतनवाढ त्यांच्या वेतन पुनर्निश्चितीच्या तारखेपासून आवश्यक ती अर्हताप्राप्त सेवा पूर्ण झाल्यानंतरची असावी हे आदेश काढण्याचे अधिकार अराजपत्रित कर्मचा-यांच्या बाबतीत विभागीय प्रमुखांना व राजपत्रित अधिका-यांच्या बाबतीत मंत्रालयीन विभागांना याद्वारे देण्यात येत आहेत.

५. हे आदेश दिनांक १ मे, १९८१ पासून अंमलात येतील. दिनांक १ मे, १९८१ किंवा नंतर आणि हे आदेश निर्गमित होण्याच्या दिनांकापर्यंत पदोन्नत झालेल्या व्यक्तींना जरुर ती विकल्प देण्यासाठी हे आदेश काढल्याच्या तारखेपासून ३ महिन्यांचा कालावधी देण्यात यावा. तसेच ज्या व्यक्ती यानंतर पदोन्नत होतील अशा व्यक्तीनांसुधा त्यांच्या पदोन्नतीच्या तारखेपासून या आदेशानुसार वेतननिश्चितीचा विकल्प देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा. दोन्ही प्रकरणांमध्ये एकदा दिलेला विकल्प अखेरचा समजण्यात येईल.

६. या आदेशानुसार वेतन पुनर्निश्चित केल्यामुळे द्यावी लागणारी थकबाकी दिनांक १ ऑक्टोबर १९८४ पासून रोख रकमेत देण्यात यावी. तसेच दिनांक १ मे १९८१ ते दिनांक ३० सप्टेंबर, १९८४ या कालावधीत यापूर्वीच सेवानिवृत्त झालेल्या आहेत त्यांना त्यांची थकबाकी रोख रकमेत देण्यात यावी.

७. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या संबंधित नियमांमध्ये यथावकाश आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील.

८. हया आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सही /-

( नरेंद्र कर्णिक )  
शासनाचे अवर सचिव.